

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र:- मुवाढ- २०२५/(प्र.क्र.७२/२५)/लाक्षेवि (आस्था)  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक :-०९/०४/२०२५.

- संदर्भ - :
१. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.पावास-०१३/(६१/२०१३)/लाक्षेवि (आस्था), दि.१६/०६/२०१४.
  २. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.पासंवि-२००४/(२२४/२००४)/लाक्षेवि (आस्था), दि.१७/०७/२००६.
  ३. जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.आढावा-२०२२/(२८/२०२२)/आ(पुनर्रचना), दि.०४/०५/२०२२.
  ४. जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२४/(१४०/२०२४)/लाक्षेवि (आस्था), दि.०३/१०/२०२४.
  ५. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दि.०३/०३/२०२५.
  ६. पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांचे पत्र क्र.पासंविसं/आ- ४/३५९/२०२५, दि.०५/०२/२०२५.

**प्रस्तावना :-**

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८९१ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांनी संदर्भ क्र.६ येथील त्यांच्या दि.०५/०२/२०२५ रोजीच्या पत्रान्वये त्यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या विभाग व उपविभाग व शाखा कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८९१ पदांना व रुपांतरीत

अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.२८/०२/२०२६ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.६ येथील दि.०५/०२/२०२५ च्या प्रस्तावास अनुसरून अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांचे कार्यालय व त्याअंतर्गत विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८९१ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

#### शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांनी संदर्भ क्र.६ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील नमूद केलेली माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांचे कार्यालय अंतर्गत विभागीय कार्यालयातील आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना संदर्भ क्र.५ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदे	लेखाशिर्ष
१.	अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.	८९१	०९	१) मागणी क्रमांक आय-३. २७०१- मध्यम पाटबंधारे, ८०, सर्वसाधारण, (००५) सर्वेक्षण व अन्वेषण, (०१) आस्थापना ,

				<p>(०१) (०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे (अनिवार्य). (२७०१ २८१२)</p> <p><b>२) मागणी क्रमांक आय-३.</b>  २७०५-लाभक्षेत्र विकास,  ८०, सर्वसाधारण  ४२७- लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे.  (००)  (००) (०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे (आस्थापना) (अनिवार्य). (२७०५ ०२४७)</p> <p><b>३) मागणी क्रमांक आय-३</b>  २७११- पूरनियंत्रण व जलनिस्सारण  (०३) जलनिस्सारण  (००१) संचालन व प्रशासन,  (०१) आस्थापना,  (०१) (०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे (अनिवार्य). (२७११ ०४४८)</p>
--	--	--	--	---

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे, कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार ८९१ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या संस्थेतील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८९१ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ०९ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत, या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. उपरोक्त पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत राहतील.

२. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.
३. रुपांतरित आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
४. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय यांनी संदर्भ क्र. ६ अन्वये प्रस्तावात नमूद केलेल्या माहितीनुसार पदांची संख्या /पदामधील घट/पदामधील वाढ/ सेवानिवृत्ती इ. माहिती अंतिम / अचूक आहे, असे गृहीत धरून पदांना मूदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची असल्याचे गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे..
५. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/ आ.पु.क.दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०९१९०३२०४८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र : वरीलप्रमाणे परिशिष्टे “अ” व विवरणपत्र क्र. “१ व २”.

प्रत :- १. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.

२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.

३. अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास, तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ

लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

४. जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला व नागपूर.
५. कक्ष अधिकारी, आ (प्रशि/अर्थ-१/२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. वित्त विभाग (व्यय - १२) /वित्तिय सुधारणा/विनिमय/ (अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई.
७. लाक्षेवि (आस्था) कार्यासन, संग्रहार्थ.

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.७२/२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०९/०८/२०२५ चे सहपत्र.

**परिशिष्ट- "अ"**

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे-१ अंतर्गत कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ साठी मुदतवाढ		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखा शीर्ष
		नियत अस्थायी आस्थापनेवरील आवश्यक मुदतवाढ मंजुर पदांची संख्या	रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील आवश्यक मुदतवाढ मंजुर पदांची संख्या	
१.	अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, (मंडळ कार्यालय) पुणे-१.	८६ (विवरणपत्र १)	० (विवरणपत्र- २)	१) मागणी क्रमांक आय-३ २७०१- मध्यम पाटबंधारे, ८०, सर्वसाधारण, (००५) सर्वेक्षण व अन्वेषण, (०१) आस्थापना , (०१) (०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे (अनिवार्य). (२७०१ २८१२) २) मागणी क्रमांक आय-३ २७०५-लाभक्षेत्र विकास, ८०, सर्वसाधारण, ४२७ - लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे (००) (००)(०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन
२.	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे-१	१७२ (विवरणपत्र- १)	०४ (विवरणपत्र- २)	
३.	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक.	९८ (विवरणपत्र- १)	०२ (विवरणपत्र- २)	
४.	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, कळवा-ठाणे.	८१ (विवरणपत्र- १)	०० (विवरणपत्र- २)	
५.	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, अकोला.	७९ (विवरणपत्र- १)	०१ (विवरणपत्र- २)	
६.	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, छत्रपती संभाजीनगर.	१६१ (विवरणपत्र- १)	०१ (विवरणपत्र- २)	
७.	मृद सर्वेक्षण अधिकारी, मृद सर्वेक्षण विभाग, पुणे.	११८ (विवरणपत्र- १)	०१ (विवरणपत्र- २)	

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ साठी मुदतवाढ		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखा शीर्ष
		नियत अस्थायी आस्थापनेवरील आवश्यक मुदतवाढ मंजुर पदांची संख्या	रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील आवश्यक मुदतवाढ मंजुर पदांची संख्या	
८.	मृद सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण विभाग, नागपूर	९६ (विवरणपत्र- १)	०० (विवरणपत्र- २)	व विकास, पुणे (आस्थापना) (अनिवार्य). (२७०५ ०२४७)  ३) मागणी क्रमांक आय-३ २७११- पूरनियंत्रण व जलनिस्सारण, (०३) जलनिस्सारण (००१) संचालन व प्रशासन, (०१) आस्थापना, (०१)(०१) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे (अनिवार्य). (२७११ ०४४८)
एकुण :-		८९१	०९	

(प्रज्ञा मेश्राम)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.७२/२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०९/०८/२०२५ चे सहपत्र

**विवरणपत्र-१**

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे-१  
दिनांक ०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

**नियत अस्थाई आस्थापनेवरील पदांचा तपशिल**

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
१.	अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे-१  अ) संचालनालय,पुणे	अधीक्षक अभियंता व संचालक	१
		कार्यकारी अभियंता व उपसंचालक	१
		उपअभियंता	४
		मृद शास्त्रज्ञ	१
		मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि (२)	९
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		आरेखक श्रेणी १	१
		आरेखक श्रेणी ३	२
		लघु लेखक (उच्चश्रेणी)	१
		अधीक्षक	१
		प्रथम लिपीक	३
		वरिष्ठ लिपीक	५
		कनिष्ठ लिपीक	१०
		टंकलेखक	५
		वाहन चालक	२
		दफ्तरी	१
		नाईक	१
		शिपाई	८
		चौकीदार	१
एकूण (अ)			६१
	ब) सिंचन व पाणी वापर सक्षमीकरण कक्ष	उपअभियंता	३
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	६



अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ लिपीक	३
		कनिष्ठ लिपीक	५
		वाहन चालक	१
		शिपाई	३
		चौकीदार	२
एकूण (ब)			२५
एकूण (अ) + (ब)			८६
२	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे-१  I) विभागीय कार्यालय	कार्यकारी अभियंता	१
		उपकार्यकारी अभियंता	१
		उपअभियंता	०
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		आरेखक श्रेणी २	१
		आरेखक श्रेणी ३	१
		विभागीय लेखापाल	१
		लघु टंकलेखक/निम्नश्रेणी	१
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
		चौकीदार	१
एकूण (I)			२९
	II) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, पुणे-३७	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	३
		टंकलेखक	१
		कृषि सहाय्यक	१
		वाहन चालक	१
		शिपाई	३
		जलपातळी निरीक्षक	१
		चौकीदार	१
एकूण (II)			२२
	III) जलविद्युत संच, पुणे-३७	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		शिपाई	२
		+जलपातळी निरीक्षक	०
		चौकीदार	१
एकूण (III)			१७
	VI) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, फलटण	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		जलपातळी निरीक्षक	०

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (IV)			१७
	V) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, कराड( ओगलेवाडी)	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		जलपातळी निरीक्षक	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (V)			१७
	VI) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, माळेगांव वसाहत.	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		जलपातळी निरीक्षक	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (VI)			१७
	VII) पाटबंधारे संशोधन व	उपअभियंता	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
	जलनिःस्सारण उपविभाग, सांगली.	क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		जलपातळी निरीक्षक	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (VII)			१७
	VIII) हिंगणी (पा) मध्यम प्रकल्प उपविभाग (वैराग),पंढरपूर	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (VIII)			१८
	IX) पिंपळगांव जोगे धरण उपविभाग क्र.३ नारायणगांव	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		टंकलेखक	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (IX)			१८
एकूण (I ते IX)			१७२
३	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक  I) विभागीय कार्यालय	कार्यकारी अभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		आरेखक श्रेणी १	१
		आरेखक श्रेणी ३	१
		विभागीय लेखापाल	१
		लघु टंकलेखक/ निम्नश्रेणी	१
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
		चौकीदार	१
एकूण (I)			२८
	II) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, नाशिक.	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		ऑगर कारकून	२
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (II)			१९
	III) प्रवरा कालवे जलनिःस्सारण उपविभाग, खंडाळा	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (III)			१७
	IV) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग, कोपरगांव	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (IV)			१७
	V) पाटबंधारे संशोधन व जलनिःस्सारण उपविभाग,	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
	अहमदनगर	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (V)			१७
एकूण (I ते V)			९८
४	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, अकोला.  I) विभागीय कार्यालय	कार्यकारी अभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		आरेखक श्रेणी १*	१
		आरेखक श्रेणी ३	१
		विभागीय लेखापाल	१
		लघु टंकलेखक/ निम्नश्रेणी	१
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
चौकीदार	१		
एकूण (I)			२८
	II) पाटबंधारे संशोधन उपविभाग, अकोला	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (II)			१७
	III) पाटबंधारे संशोधन उपविभाग,यवतमाळ	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (II)			१७
	IV) पाटबंधारे संशोधन उपविभाग,नागपूर	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	०
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (IV)			१७
एकूण (I ते IV)			७९



अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
५	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, कळवा,ठाणे  I) विभागीय कार्यालय	कार्यकारी अभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		आरेखक श्रेणी १*	१
		आरेखक श्रेणी ३	१
		लघु टंकलेखक/ निम्नश्रेणी	१
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
		चौकीदार	१
एकूण (I)			२७
	II) पाटबंधारे संशोधन उपविभाग, कळवा,ठाणे	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (II)			१८
	III) पाटबंधारे संशोधन उपविभाग,खेड	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (III)			१९
IV) पाटबंधारे संशोधन उपविभाग, फोंडाघाट	उपअभियंता	१	
	क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४	
	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४	
	आरेखक श्रेणी ३	१	
	वरिष्ठ लिपीक	१	
	कनिष्ठ लिपीक	२	
	टंकलेखक	१	
	शिपाई	२	
	चौकीदार	१	
एकूण (IV)			१७
एकूण (I ते IV)			८१
६	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, छत्रपती संभाजीनगर	कार्यकारी अभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
	I) विभागीय कार्यालय	आरेखक श्रेणी २	१
		आरेखक श्रेणी ३	१
		लघु टंकलेखक/ निम्नश्रेणी	१
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
		चौकीदार	१
एकूण (I)			२८
	II) जायकवाडी भूजल जलनिःस्सारण उपविभाग, पैठण	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	२
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (II)			२०
	III) जायकवाडी भूजल जलनिःस्सारण उपविभाग क्रमांक २, अंबाजोगाई	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		ऑगर कारकून	१
		वाहनचालक	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (III)			१९
	IV) जायकवाडी भूजल जलनिःस्सारण उपविभाग क्रमांक ६, परभणी.	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (IV)			१७
	V) नांदूर मधमेश्वर कालवा उपविभाग क्रमांक ६, बोरदहेगांव, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर.	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		वाहनचालक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		एकूण (V)	
	VI) पाटबंधारे संशोधन (व्य) उपविभाग, वसमतनगर जि.हिंगोली.	उपअभियंता	१
		क.अ./ शा.अ./ सहा.अभि श्रेणी-२	४
		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		आरेखक श्रेणी ३	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		टंकलेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
एकूण (VI)			१७
	VII) मृद शास्त्रज्ञ पथक परभणी	मृद शास्त्रज्ञ	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		संशोधन सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		प्रयोगशाळा सहाय्यक	२
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
		प्रयोगशाळा परिचर	१
एकूण (VII)			२१
	VIII) मृद सर्वेक्षण उपविभाग, छत्रपती संभाजीनगर	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		संशोधन सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		प्रयोगशाळा सहाय्यक	२
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
		प्रयोगशाळा परिचर	१
एकूण (VIII)			२१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
एकूण (I ते VIII)			१६१
७	मृद सर्वेक्षण अधिकारी, मृद सर्वेक्षण विभाग, नागपूर  I) विभागीय कार्यालय	मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	३
		संशोधन सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी १	१
		आरेखक श्रेणी ३	१
		प्रयोगशाळा सहाय्यक	२
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	४
		प्रयोगशाळा परिचर	१
		चौकीदार	१
एकूण (I)			३२
	II) मृद सर्वेक्षण उपविभाग, नागपूर	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
शिपाई	२		
एकूण (II)			१६
	III) मृद सर्वेक्षण उपविभाग, वर्धा	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (III)			१६
	IV) मृद सर्वेक्षण उपविभाग, भंडारा	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (IV)			१६
अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	मंजूर पदे
	V) मृद सर्वेक्षण उपविभाग, अमरावती	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (IV)			१६
एकूण (I ते IV)			९६
८	मृद सर्वेक्षण अधिकारी, मृद सर्वेक्षण विभाग, पुणे	मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	३

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
	I) विभागीय कार्यालय	संशोधन सहाय्यक	४
		आरेखक श्रेणी १	१
		आरेखक श्रेणी ३	१
		प्रयोगशाळा सहाय्यक	२
		प्रथम लिपीक	१
		वरिष्ठ लिपीक	४
		कनिष्ठ लिपीक	४
		टंकलेखक	१
		सहाय्यक भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	४
		प्रयोगशाळा परिचर	१
		चौकीदार	१
		एकूण (I)	
	II) मृद सर्वेक्षण उपविभाग, कळवा,ठाणे	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (II)			१६
	III) मृद सर्वेक्षण उपविभाग, अहमदनगर	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		संशोधन सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		प्रयोगशाळा सहाय्यक	२



अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		प्रयोगशाळा परिचर	१
		शिपाई	२
एकूण (III)			२१
	IV) मृद सर्वेक्षण उपविभाग, जळगांव	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (IV)			१६
	V) मृद सर्वेक्षण उपविभाग, कोल्हापूर	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		शिपाई	२
एकूण (V)			१६
	VI) मृद सर्वेक्षण उपविभाग, पुणे.	उप मृद सर्वेक्षण अधिकारी	१
		वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	१
		कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक	२
		आरेखक श्रेणी ३	२
		वरिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	२
		कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक	३
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	नियत अस्थायी आस्थापनावरील पदे
		वाहन चालक	१
		शिपाई	२
एकूण (V)			१७
एकूण (I ते V)			११८
एकूण (१ ते ८)			८९१

(प्रज्ञा मेश्राम)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.७२/२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०९/०८/२०२५ चे सहपत्र

**विवरणपत्र - २**

अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे-१  
दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

रुपांतरीत अस्थाई आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती दर्शविणारे विवरणपत्र

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	सेवानिवृत्तीचा दिनांक	सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव
१.	रामदास भिकाजी कानसकर	मुकादम	३०/०८/२०२८	पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे
२.	सुरेश गणपत चांदगुडे	मजूर	३१/०५/२०२८	पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे
३.	विलास जयवंत बारवकर	मजूर	३१/०५/२०२७	पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे
४.	नागनाथ शिवाजी थोरात	अर्धकुशल मजूर	३०/०६/२०२८	पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे
५.	बालाजी त्रिंबक मुंढे	मजूर	३१/०१/२०२६	पाटबंधारे संशोधन विभाग, छत्रपती संभाजीनगर
६.	संजय कृष्णा भावसार	चौकीदार	३०/०९/२०२५	पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक
७.	संदीप सदाशिव कुलकर्णी	चौकीदार	३१/०५/२०२८	मृद सर्वेक्षण अधिकारी, मृद सर्वेक्षण विभाग.पुणे ,
८.	किशोर रंगनाथ सालुंके	मजूर	३१/०५/२०३१	पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक
९.	एकनाथ वासुदेव लोही	अकुशल मजूर	३१/१२/२०२७	पाटबंधारे संशोधन विभाग, अकोला
एकूण		०९		

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन